

m. N. pr. eines Mannes *gaṇa* वाद्वादि zu P. 4, 1, 96. — Z. 4 vom Ende sind die Worte die Handlung selbst u. s. w. bis 1, 790 zu streichen; vgl. u. उदकार्थ. — Vgl. कामोदक, कालोदक, तारोदक, तिलोदक, समानोदक, श्रीदक, श्रीदकि.

उदककुम्भ m. = उदकुम्भ Uggval. zu उन्निस. 2, 39.

उदकचेतिका (उ० + चेत०) f. ein best. Spiel, bei dem man sich mit wohlriechendem Wasser besprützt, Verz. d. Oxf. H. 217, b, 42.

उदकगाहु vielleicht adj. in's Wasser tauchend, sich badend.

उदकघात (उ० + घात) m. das Schlagen des Wassers vielleicht so v. a. kunstgerechtes Plätschern im Wasser, unter den 64 Kalā Verz. d. Oxf. H. 217, a, 4.

उदकदान pl. Verz. d. Oxf. H. 272, b, No. 644. sg. die Wasserspende, ein best. Fest in Uggajini Katuñ. 112, 23. fgg.

उदकधर (उ० + धर) m. Wolke Uggval. zu उन्निस. 2, 22.

उदकपरीका (उ० + प०) f. Wasserprobe (als Gottesurtheil) CKDn.; vgl. STENZLER in Z. d. d. m. G. 9, 671. fgg.

उदकपूर्व (उ० + पूर्व) adj. f. श्रा vorher gebadet Āc. Grus. 4, 6, 1.

उदकमत (उ० + मत) n. die Lehre des Wassers d. i. der Verehrer des Wassers (der Tirtha) Verz. d. Oxf. H. 230, b, 39.

उदकवाय (उ० + वाय) n. mit Wasser gemachte Musik, unter den 64 Kalā aufgeführt Verz. d. Oxf. H. 217, a, 4.

उदकात्म, श्रोदकात्मत् Cak. 34, 21 bedeutet bis zum Wasser; उदकात्म zum Wasser, bis z. W. MATSJOP. 10. Cak. Ch. 83, 11.

उदकार्गल v. l. für उदगार्गल.

उदकार्णव (उदक + अर्णव) vielleicht adj. wasserreich, als Beiw. des Meeres Spr. 3426.

उदकार्य (उदक + अर्य) m. eine mit Wasser vollzogene Ceremonie Kac. 73. उदकार्य प्रचक्रमे MBn. 1, 790.

उदकुम्भ Uggval. zu उन्निस. 2, 39. Verz. d. Oxf. H. 277, b, 3. उदकुम्भानादानम् 294, a, 17. शास्त्रयुदकुम्भलक्ष्मि BHAT. 2, 20. SARVADARÇANAS. 138, 2.

उदकेशय (उ०, loc. von उदक, + शय) adj. im Wasser hausend R. 7, 104, 5.

उदकेशर vgl. दकोदर.

उदक्तैस् adv. = उदकात् AV. 8, 3, 19.

उदक्प्रवण KUIND. Up. 4, 17, 9 bedeutet wohl so v. a. nach Norden, zum Lande der Seligen (उत्तरकुरु) führend.

उदक् 1) b) Lātj. 2, 6, 14. MBn. 13. 5008.

उदगयन VARĀH. Brū. S. 3, 32. 60, 20. Brū. 2, 20. WEBER, ĜOT. 108. Nax. 2, 301. 312. Z. 3 lies 67 st. 6. 7. adj. auf dem Wege liegend, welchen die Sonne auf ihrem Gange nach Norden geht: नक्त्राणि Brū. P. 5, 23, 5. 6. — Vgl. दक्षिणायन.

उदगार्गल = दगार्गल VARĀH. Brū. S. 2 (S. 7, Z. 3).

उदगति f. = उदगयन n. WEBER, ĜOT. 29.

उदय 1) HARIV. 4102. आतपत्र in die Höhe gehoben VARĀH. Brū. S. 73, 3. मरुस्थल hoch gelegen Kām. Nit. 3, 16. — 3) योवनमुद्यकालः (so ist wohl zu lesen) die schönste Zeit Ver. in LA. (II) 19, 3. तस्मात्सिंह इवाद्यमात्मानं वीक्ष्य संपत्ते उत्तरेण Kām. Nit. 9, 37. — 5) laut lönend: ब्रह्मधरेद्यस्ताडितो देवडन्डभिः R. 7, 19, 30.

उदयाय m. das Rauschen des Wassers Lātj. 3, 5, 14.

V. Theil.

उद्ध 2) mit उत्तङ्क und उत्तङ्क wechselnd Verz. d. Oxf. H. 11, a, N. 2. ein Sohn Cillāda's 233, a, 10.

उद्ग (उ० + ग) n. Lotus Brū. P. 10, 14, 33.

उद्गृ 1) Z. 3 lies उस्पेदश्चो. — 2) घणमासो दक्षिणा नित्यः षकुरदेति सूर्यः WEBER, Nax. 2, 343. adv. VARĀH. Brū. S. 3, 33. 18, 2. 24, 29.

उद्जन 2) HALJ. 2, 161.

उद्धिगीष्मिति विद्या उपरिदधि, महेदधि.

उद्धिमेवता Brū. P. 12, 12, 64.

उद्धिज्ञा (उ० + ज्ञा) m. N. pr. eines der 7 Weisen im 11ten Mavantara HARIV. 478. उरुधिष्ठ य die neuere Ausg., चारुधिष्ठ LANGL.

उद्धृ उद्धृस् gen. sg. TS. 2, 4, 8, 1. Kāt. 11, 9.

उद्धृ 1) TBr. 2, 1, 3, 1. — 2) a) KATHĀS. 32, 96. 123, 321. — d) तस्मां डृदृते (also oxyt.) प्रग्राः समेधते TBr. 1, 2, 6, 2. nach dem Comm. am Ende der Arbeit, zur Zeit der Ernte; also das Feiern, Ruhezeit.

उद्धृ 2) Spr. 2134.

उद्धृ adj. = श्रद्धा उत्तरात्:, z. B. प्रवृत्त: Uggval. zu उन्निस. 2, 38. — Vgl. उद्धृप.

उद्धात्र 1) KAC. 78. विनोदपात्रम् (विना उद्धात्रम् oder विनोद-पात्रम्) Brū. P. 4, 22, 47 vom Schol. durch श्रज्जिलिं विना und उपहासास्य-दम् erklärt.

उद्धान m. Lātj. 1, 4, 16. उद्धानप्रवृत्ते (= एकान्तौपैत्रिकोवने Schol.) ग्रामे MBn. 13, 4524. 4568. — Als N. pr. eines Dorfes bei den Völkern im Norden wohl m. gaṇa पलथ्यादि zu P. 4, 2, 110. — Vgl. श्रीद्यान.

उद्धव (उ० + प्रवृत्त) n. Wasserfluth Brū. P. 12, 4, 13.

उद्धम्य MBn. 13, 3277. = उदकुम्भुक्तः सकुम्भिकारः NILAK.

उद्धमय (von उद) adj. aus Wasser bestehend: चमु Brū. P. 10, 20, 5.

उद्धृ 1) zu streichen, da an den angeführten Stellen das Wort subst. m. ist und den nachfolgenden Laut bezeichnet; vgl. u. 2) e). — 2) a) शोकार्णवोद्यै das Anschwellen des Meeres, Fluth Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 303. Cl. 18. — b) WEBER, ĜOT. 40. 89. 91. 109. Nax. 2, 287. उद्यास्ताधिकार Verz. d. Oxf. H. 327, a, No. 773. यद्योद्यास्त-साधन No. 774. heliakischer Aufgang VARĀH. Brū. S. 6, 1. fgg. 7, 1. — c) °शिवरेन् VARĀH. Brū. S. 28, 3. °गिरि Verz. d. Oxf. H. 338, b, 38. 339, a. 30. उद्याचल 62, a, 23. Schol. zu NAISU. 22, 41. °प्रस्त्र दाचक इन्द्रेच. Chr. 184, 4. — d) सर्वार्थतैकाप्रबोधोः तपोदयो चित्तस्य समाधिपरिणामः Verz. d. Oxf. H. 229, b, 13. = प्रातुर्भाव 19. जगत्स्थित्युद्यात्सृतु Brū. P. 10, 63, 44. विमलज्ञानोदय SARVADARÇANAS. 22, 3. विशुद्धविज्ञानोदय 17, 11. निर्मलज्ञानोदयो मद्योदयः 117, 3. — e) in den Prātiçākha und ein Mal bei P. (8, 4, 67) das nachfolgende Wort, der nachfolgende Laut, = पर P. 8, 4, 67, Sch. — RV. PRĀT. 2, 16. 3, 6, 4, 1, 2. उद्यै so v. a. उद्यै वत्तमानः: nachfolgend 22. am Ende eines adj. comp.: रुक्मिणीद्यै ein इ zum folgenden Buchstaben habend 2, 6, 7. 3, 5. VS. PRĀT. 3, 84. 81, 4, 6, 16, 140. AV. PRĀT. 3, 65. Schol. zu 3, 27. Häufig am Ende eines adj. comp. in der Bed. Folge: दाद्यै डःखे मुखोदयम् Leid, auf das Freude folgt, Spr. 3246. दोषाः — व्याप्तिः नोदयो: Missgeschick im Gefolge habend 3169. — f) लद्यादय emporgekommen Spr. 3710. प्राप्तोदय zu Glück gelangt 4266. उद्यै ग्लृक, Sieg im Gegens. zu तप्य Untergang 3783. — g) श्रौता निधिपतिः कोशान् (प्रादिष्पोद्दरै) लोकपालो निजोदयान् als seinen Besitz, als das, worüber er zu ver-